

कोव्हीड-१९ विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी
करावयाच्या उपाययोजनांसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद
निधीमधून (SDRF) निधी वितरित करण्यासाठी
कार्यपध्दती विहित करणेबाबत....
विभागीय छाननी समिती गठीत करणेबाबत.....

महाराष्ट्र शासन

महसुल व वन विभाग

शासन निर्णय, क्रमांक: सीएलएस-२०२०/प्र.क्र.१९८/म-३

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२

दिनांक : १६ एप्रिल, २०२१

संदर्भ : १) शासन निर्णय, महसुल व वन विभाग, क्रमांक : सीएलएस-२०२०/प्र.क्र.२५३/म-३,
दि. ३०.९.२०२०

२) शासन निर्णय, महसुल व वन विभाग, समक्रमांक, दि.२७.७.२०२० व दि.२९.७.२०२०

प्रस्तावना:

देशात व राज्यामध्ये कोव्हीड-१९ चा प्रादुर्भाव नियंत्रित करण्याची निकड विचारात घेवून आवश्यक उपाययोजना करण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून निधी खर्च करण्यासाठी केंद्र शासनाने कोव्हीड-१९ ला अधिसूचित आपत्ती घोषित केली आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून (SDRF) कोव्हीड-१९ करिता खर्च करण्यासाठी अनुज्ञेय असलेल्या खर्चाच्या बाबी व निकष संदर्भाधीन क्रमांक १ येथील शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आले आहेत. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम २० अन्वये गठीत करण्यात आलेल्या राज्य कार्यकारी समितीच्या मान्यतेने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून (SDRF) निधी मंजूर करण्यात येतो. कोव्हीड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून निधी मागणीचे प्रस्ताव क्षेत्रीय स्तरावरून राज्य शासनास प्राप्त होत आहेत. या प्रस्तावामध्ये तांत्रिक बाबींचा समावेश असल्याने राज्य कार्यकारी समितीकडून निधी मंजूर करण्यापुर्वी अशा प्रस्तावांची छाननी करण्यासाठी संदर्भाधीन क्रमांक २ येथील शासन निर्णयान्वये आयुक्त, आरोग्य सेवा आयुक्तालय यांच्या अध्यक्षतेखाली आंतर-विभागीय छाननी समिती गठीत करण्यात आलेली होती. कोव्हीड-१९ च्या प्रादुर्भावामुळे आरोग्य यंत्रणेवर पडणारा ताण विचारात घेवून वरील प्रस्तावांची तातडीने छाननी करून शासनास शिफारस करण्यासाठी पुर्वीची आंतरविभागीय छाननी समिती रद्द करून सुधारित विभागीय छाननी समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:

संदर्भाधीन क्रमांक २ येथील शासन निर्णय अधिक्रमित करण्यात येत आहेत.

२. कोव्हीड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून जिल्हयांकडून निधीची मागणी केली जात आहे. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सुसुत्रता रहावी तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (SDRF) बाबत संदर्भाधीन क्रमांक १ येथील शासन निर्णयान्वये विहित केलेल्या बाबी व निकष विचारात घेवून, जिल्हयांकडून मागणी करण्यात येणाऱ्या निधीच्या प्रस्तावांची सविस्तर छाननी करून केवळ अनुज्ञेय असलेल्या बाबींसाठीच निधीची मागणी शासनाकडे होणे आवश्यक आहे. कोव्हीड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (SDRF) मधून अनुज्ञेय करण्यात आलेले निकष व बाबी ह्या तांत्रिक स्वरूपाच्या आहेत. त्यामुळे निधीच्या प्रस्तावांची सक्षम अधिकाऱ्यांकडून /

समितीकडून सर्वसमावेशक छाननी होवून योग्य त्या शिफारसीसह असे प्रस्ताव शासनास प्राप्त झाल्यास निधी मंजूरीमध्ये सुलभता येईल व खर्चाची व्दिरुक्ती होणार नाही. यासाठी जिल्हाधिकारी यांचेकडून प्राप्त होणाऱ्या कोव्हीड-१९ निधीच्या प्रस्तावांची सर्वकष छाननी करून अनुज्ञेय असलेल्या निधीची शिफारस शासनास करण्यासाठी प्रत्येक महसुली विभागासाठी विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली पुढीलप्रमाणे विभागीय छाननी समिती (Divisional Scrutiny Committee) गठीत करण्यात येत आहे.

३. विभागीय छाननी समितीची (Divisional Scrutiny Committee) रचना खालीलप्रमाणे असेल:

१. विभागीय आयुक्त, महसुली विभाग	- अध्यक्ष
२. उपसंचालक, आरोग्य सेवा (परिमंडळ)	- सदस्य
३. विभागीय सहसंचालक, लेखा व कोषागारे	- सदस्य
४. उपआयुक्त (महसुल)	- सदस्य सचिव

४. कोव्हीड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांसाठी संबंधित महसुली विभागातील जिल्हाधिकारी यांचेकडून प्राप्त होणारे निधीचे प्रस्ताव विभागीय छाननी समितीसमोर सदस्य सचिवांकडून सादर करण्यात येतील. खालील मुद्द्यांच्या आधारे व योग्य वाटतील अशा इतर निकषांच्या आधारे विभागीय छाननी समिती असा प्रस्तावांची छाननी करेल :

- १) संदर्भाधीन क्रमांक १ येथील शासन निर्णयामध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून (SDRF) करावयाच्या खर्चासाठी अनुज्ञेय केलेल्या बाबी व निकषानुसार समितीकडून अशा प्रस्तावांची छाननी करण्यात येईल. निकषानुसार अनुज्ञेय असलेल्या बाबींसाठी केलेली मागणीच विचारात घेण्यात यावी.
- २) संबंधित जिल्ह्यातील/क्षेत्रातील कोव्हीड-१९ ची सध्याची परिस्थिती, रुग्ण संख्या, भविष्यातील प्रक्षेपण (Projection), यासाठी सध्या जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या सुविधा विचारात घेवून जिल्ह्यांनी केलेल्या मागणीचे विश्लेषण करावे. त्यानुसार निधी मागणीची व्यवहार्यता व आवश्यकता तपासण्यात यावी.
- ३) राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून (SDRF) निधीची आवश्यकता तपासताना, मागणी करण्यात आलेल्या सुविधांसाठी/बाबीसाठी/यंत्रसामुग्री/औषधांसाठी इतर अन्य स्रोताद्वारे जसे, जिल्हा नियोजन समिती (DPC), राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभागाच्या नियमित योजना व शासनाच्या अन्य योजनांमधून मिळू शकणाऱ्या निधीचा देखील विचार करण्यात यावा. अन्य स्रोताद्वारे/योजनांमधून मिळणारा निधी विचारात घेवून छाननी करण्यात यावी.एकाच बाबीसाठी दोन वेगवेगळ्या स्रोतामधून निधी वाटप होवून दुबार प्रदान होणार नाही याची दक्षता घ्यावी.

५. उपरोक्त परिच्छेद क्रमांक ३ मध्ये नमुद केल्यानुसार जिल्ह्यांकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावांची सविस्तर छाननी करून संबंधित जिल्ह्यांना आवश्यक असलेल्या निधीची शिफारस समितीने शासनास करावी. विभागीय छाननी समितीच्या त्या त्या बैठकीच्या इतिवृत्तासह सदस्य सचिवांनी विभागीय आयुक्त कार्यालयाची एकत्रित मागणी या शासन निर्णयासोबत जोडलेल्या नुमन्यात (विवरणपत्र-१) व प्रमाणपत्रासह (विवरणपत्र २) या विभागास पाठवावी.

६. कोव्हीड-१९ साठी जिल्ह्यांना अनुदान तात्काळ उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यामुळे वरील कार्यवाही अत्यंत तातडीने करून उचित शिफारसीसह प्रस्ताव शासनास पाठविण्यास विलंब होणार नाही याची दक्षता विभागीय छाननी समित्यांनी घ्यावी.

७. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक क्रमांक २०२१०४१६१६०३२०००१९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांने,

(उदय गवस)

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई,
२. मा.उपमुख्यमंत्री यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई
३. अपर मुख्य सचिव (वित्त), मंत्रालय, मुंबई,
४. प्रधान सचिव (सार्वजनिक आरोग्य विभाग), जी.टी.हॉस्पिटल, मुंबई,
५. सचिव (वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग), जी.टी.हॉस्पिटल, मुंबई
६. संचालक (आरोग्य सेवा), आरोग्य सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई,
७. सर्व विभागीय आयुक्त,
८. संचालक, आपत्ती व्यवस्थापन, मंत्रालय, मुंबई
९. संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई
१०. सर्व जिल्हाधिकारी,
११. सर्व महानगर पालिका आयुक्त
१२. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) १/२, महाराष्ट्र, मुंबई/नागपूर,
१३. महालेखापाल (लेखा परिक्षा) १/२, महाराष्ट्र, मुंबई/नागपूर,
१४. संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई
१५. सहसंचालक (प्रशासन व अर्थसंकल्प), आरोग्य सेवा संचालनालय, मुंबई
१६. मा.मुख्य सचिवांचे उपसचिव, मंत्रालय, मुंबई
१७. सर्व उप आयुक्त (महसुल), विभागीय आयुक्त कार्यालय (विभागीय आयुक्तांमार्फत)
१८. सहसचिव व वित्तीय सल्लागार, मदत व पुनर्वसन, मंत्रालय, मुंबई
१९. निवड नस्ती (म-३)

विवरणपत्र - १

शासन निर्णय, महसुल व वन विभाग, क्रमांक: सीएलएस-२०२०/प्र.क्र.१९८/म-३,

दि १६ एप्रिल, २०२१ ची सहपत्रे

कोव्हीड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून मंजूर करण्यासाठी शिफारस केलेल्या
निधीचा तपशील

जिल्हा :

Sr. No.	Items	physical details of each activities with total number etc	Physical numbers *	Grant recommended (Rs in Lakh))
1	2	3	4	5
1)	Measures for quarantine for sample collection and screening			
a)	Provision for temporary accommodation, food, clothing, medical care, etc for people affected and sheltered in quarantine camps (other than home quarantine) or for cluster containment operations	No of quarantine camps opened		
		No. of inmates accommodated in the camps		
		Average duration of operation of camps (in days) **		
		provision for food, clothing, medical care etc.		
b)	Cost of consumables for sample collection	No. of samples collected		
c)	support for checking, screening and contact tracing	No. of persons screened		
		No.of persons contacted and traced		
2)	Procurement of essential equipment's/labs for response to COVID-19			
a)	cost of setting up additional testing laboratories within the Government and the cost of consumables	No. of testing laboratories set up		
		Cost of consumables		
b)	Cost of personal protection equipments for healthcare, municipal, police and fire authorities	No. of PPE procured		
c)	Cost of thermal scanners, ventilators,air purifiers and consumables for Government hospitals	No. of thermal scanners procured		
		No of scanners procured		
		No. of ventilators procured		
		No. of purifiers procured		
		No.of Oxygen generation and storage plant in hospitals		
		strengthening ambulance services for transport of patients,		
		No. of containment zones, Covid-19 hospitals set up		
		No. of Covid-19 care centers set up		
		consumables in the Government hospitals.		
Total				

स्वाक्षरी/-

सदस्य सचिव, विभागीय छाननी समिती,

..... विभाग

विवरणपत्र २

शासन निर्णय, महसुल व वन विभाग, क्रमांक: सीएलएस-२०२०/प्र.क्र.१९८/म-३,
दि १६ एप्रिल, २०२१ ची सहपत्रे

प्रमाणपत्र

प्रमाणित करण्यात येते कि, कोव्हीड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या/करावयाच्या विविध उपाययोजनासाठी जिल्हयाकडून करण्यात आलेल्या /करावयाच्या खर्चासाठी विवरणपत्र क्रमांक १ मध्ये दर्शविल्याप्रमाणे रु इतका निधी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून मंजूर करण्याची विभागीय छाननी समितीची शिफारस करण्यात येत आहे. विवरणपत्र क्रमांक १ मध्ये दर्शविण्यात आलेल्या बाबींसाठी यापुर्वी कोणत्याही माध्यमातून निधी खर्च करण्यात आलेला नाही किंवा देयके प्रदान करण्यात आलेली नाहीत. शासन निर्णय , महसुल व वन विभाग, क्र.सीएलएस-२०२०/प्र.क्र.२५३/म-३, दि.३०.९.२०२० अन्वये विहित केलेल्या बाबी व निकषानुसार अनुज्ञेय असलेल्या बाबींकरिताचजिल्हयासाठी रुनिधीची शिफारस करण्यात आली आहे. या प्रयोजनासाठी करण्यात येणारा/आलेला खर्च हा शासनाचे सर्व प्रचलित नियम व विहित कार्यपद्धती अनुसरूनच करण्यात आला/येणार आहे.

स्वाक्षरी/-

(नाव :)
जिल्हाधिकारी, जिल्हा.....